

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत सीएससी-एसपीव्ही यांना अदा करावयाच्या रकमेवर टीडीएस कपात करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक: पेमेंट-४७१८/प्र.क्र.१८/आसक

बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट,

मंत्रालय, मुंबई- ४०० ००१

तारीख: १५ ऑक्टोबर, २०१८.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: आसक-२०१७/प्र.क्र.३२/आपले सरकार कक्ष, दि.०६ सप्टेंबर, २०१७ व दि.३१ ऑक्टोबर, २०१७ .

शासन परिपत्रक :-

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीकडून सीएससी-एसपीव्ही यांना मोबदला अदा करण्यासाठी जुलै २०१७ पासून सुधारित देयक संगणक प्रणाली (Payment System) तयार करण्यात आली आहे. सदर प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीकडून सीएससी-एसपीव्हीला देय होणारी रक्कम, त्यावरील GST व टीडीएस रक्कम याची परिगणना प्रणालीमध्ये संगणकाकडून करण्यात येते. त्यामध्ये GST व टीडीएस ची परिगणना ही प्रचलित नियमानुसार करण्यात आली आहे. देयक संगणक प्रणालीवर ग्रामसेवकाने देयकाची पुष्टि केल्यानंतर सीएससी-एसपीव्हीला अदा करावयाची रक्कम उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.),जिल्हा परिषद यांच्या लॉगईन मध्ये दिसते. त्यामध्ये संगणकाने परिगणना केलेली टीडीएस रक्कम स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या लॉगईन मध्ये टीडीएस ची जी रक्कम दिसते तेवढी रक्कम कपात करुन आयकर विभागाकडे भरणा करावयाची आहे.

तसेच टीडीएस संदर्भात आयकर कायद्यानुसार कपात केलेली टीडीएस रक्कम आयकर विभागाकडे जमा करणे, टीडीएस रिटर्न भरणे, टीडीएस प्रमाणपत्र अदा करणे याबाबत आयकर विभागाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसारच अंतिम मुदतीच्या आत कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१०१५१२४८०८१८२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पंडित जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
२. सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत/सा.प्र.वि).
३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
४. सीएससी-एसपीव्ही ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक निकेतन, तिसरा मजला, DeITY, ६ सीजीओकॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३.
५. निवड नस्ती, आपले सरकार कक्ष, ग्रामविकास व पंचायत राज विभाग.

प्रत माहितीसाठी

१. सचिव, ग्रामविकास विभाग
२. उप सचिव, ग्रामविकास विभाग